



**FAIRCHEM**  
A FAIRFAX COMPANY

# FAIRCHEM ORGANICS LIMITED

Works & Office : 253/P & 312, Village Chekhala, Sanand - Kadi Highway,  
Taluka : SANAND, Dist.: Ahmedabad 382 115, INDIA.  
Phone (Board Nos.) : (02717) 687900, 687901, +91 90163 24095  
E-mail : cs@fairchem.in  
CIN : U24200MH2019PLC323176 Website : www.fairchem.in

Date: June 09, 2021

To,  
**National Stock Exchange of India Ltd.**  
Exchange Plaza,  
Plot no. C/1, G Block, Bandra-kurla Complex  
Bandra (E)  
Mumbai – 400 051.

To,  
**Department of Corporate Services,  
BSE Limited.**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai - 400 001.

**BSE Code: 543252 and NSE Symbol: 'FAIRCHEMOR'**

Dear Sirs,

**Sub.: Publishing Financial Statements pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015.**

Please find With reference to above, we wish to inform you that we have placed on BSE Listing Centre (for BSE) and NEAPS (for NSE), the financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2021 published on Wednesday, June 09, 2021 the following newspapers in their Mumbai edition:

1. The Economics Times (English)
2. Maharashtra Times (Marathi)

The above is in accordance pursuant to Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015.

Please find the above in order and take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,  
For Fairchem Organics Limited,

  
Rajen Jhaveri  
Chief Financial Officer & Company Secretary  
Encl: as above

### Monsoon Watch

The monsoon winds haven't made significant progress over the past 48 hours

Northeastern states continue to see very heavy downpour

Onset of monsoon is likely in Mumbai, which saw thunderstorms on Tuesday

Conditions are favourable for monsoon progressing further in Telangana & AP

SW monsoon will reach Odisha & WB in next two days

Thunderstorms accompanied by lightning likely to continue in Mumbai

Parts of central India will also experience thunderstorms

Assam & Meghalaya are likely to continue receiving heavy rain

Kerala, Telangana, AP and Karnataka will see heavy rains

Yesterday's hottest place in India was Ganganagar, Rajasthan, at 45°C

**CURRENT WEATHER & FORECAST**

# SPV to Monetise PSU Land in Last Lap

**FIRMING UP CONTOURS** Likely to be permanent entity on the lines of NBCC and could operate on a fee-based model

Guiteen.Autakh@timesgroup.com

New Delhi: The government is firming up contours of the special purpose vehicle for monetising land available with public sector enterprises, which is likely to be on the lines of NBCC and could operate on a fee-based model, said a senior official.

Land assets of central public sector enterprises (CPSEs) under closure and non-core land assets of CPSEs under strategic divestment would be pooled and then monetised by the company.

## Land Deals

**Govt to take Cabinet approval on SPV structure**

**SPV may become permanent entity, to monetise land on going basis**

## Freehold

and may get transferred to SPV

**Direct sale or REIT model can be used for sale**

## Land with CPSEs

unable to monetise on their own to form part of pool

## Land with CPSEs

enable to monetise on their own to form part of pool

"It will be more or less like a permanent entity, which will continue to monetise land assets. Separate set of expertise and people will be needed, who will have to be recruited," the official said, asking

not to be named.

If the titles of the land are transferred to the company then it would be able to earn from the sales, however if the titles remain with the CPSEs or ministries, a fee would be charged for the sale or development

process, the official added.

Freehold land will be transferred to this proposed firm, which will monetise it through direct sale or through the real estate investment trust or REIT model. CPSEs that cannot monetise land assets on their

own would also form part of the pool, rather than large entities or CPSEs that can undertake monetisation on their own.

While several models for creating the special purpose vehicle have been considered, including the Canada Land Company's model, the government has zeroed in on NBCC as it may be better suited to India.

"Necessary changes in legislation on stamp duty and capital gains have been approved in the Budget, so will help in creating the structure," the official added.

The company may have a similar structure to NBCC, which has operations in three key areas of project management consultancy, which includes redevelopment of government proper-

ties and is the largest revenue contributor. The other two areas are engineering, procurement and construction contracting and real estate development.

**MSME TECHNOLOGY CENTRE**  
GOVERNMENT CERTIFICATING TRAINING ON  
**DIGITAL MARKETING & E-COMMERCE**

Course Duration: 10 days (ONLINE) Fee: 11,113 INR (13 Jun 2021 - 30 Jun 2021)

Coordinator: 9971 675936, 9953920498  
GOVERNMENT OF INDIA. CERTIFICATE WILL BE AWARDED

**MAHA MUMBAI METRO OPERATION CORPORATION LTD**  
(A Government of Maharashtra PSU)

4th Floor, NaMTTRI Building, Adjoining New MMRDA Building, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.  
Website : <https://mmrda.maharashtra.gov.in>

The Applications are invited for filling the following post on permanent basis.

Sr.No.	Name of the Post	Open
1.	Assistant Manager (Media)	1

Persons employed with Government / PSU's / Railway / Metro Corporation shall apply through proper channel and shall produce a 'No Objection Certificate' from their employers at the time of interview.

For the detailed advertisement, Eligibility, Qualifications and Experience, Pay Scales and other instructions for filling the above post, please visit MMRDA website: <https://mmrda.maharashtra.gov.in> (Divisions > Administration > Recruitment) or <https://www.mmmco.co.in/careers.htm> (Career Section).

The last date for receipt of application is 09/07/2021.

Sd/-  
**(D.K.SHARMA)**  
MANAGING DIRECTOR  
MMMOCL

Date : 09/06/2021

# Market-based Model in the Works for Renewable Energy

Cos to sell contracted capacity daily on bourses & discounts to settle differential

Sarita.Singh@timesgroup.com

New Delhi: The government is examining a radical shift in its renewable energy programme by moving to a market-based mechanism where generators will sell their contracted capacity every day on power exchanges and distribution companies will settle the differential.

Future renewable bids are proposed to be based on the renewable contracts mechanism followed widely across the globe, while the existing renewable contracts will have an option to shift, a senior government official said.

## Renewed Efforts

**MARKET-BASED MECHANISM TO ENSURE PRICE SECURITY**

15-yr renewable energy (RE) auctions to be held by discoms/traders

LI bidders to be selected

Winner to sell RE on day-ahead market

Differential to be adjusted monthly

No validity period, floor and forbearance price for RECs

RECs only for obligated entities buying beyond obligations

"The market design shall balance interests of discoms and developers and also foster technological innovations in bringing renewable energy to market," the official said.

The rapid pace of renewable energy development and falling tariffs is increasingly making discoms averse to signing long-term PPAs with renewable energy generators for want of more market-based mechanisms, he said.

"The aim of the proposed mechanism is continuance of market support and price security to developers to raise financing. The proposal will also ensure more off-take of renewable power with multiple options to drive renewable contracts and is expected to be more beneficial for discoms than power purchase agreements," he said.

Unlike the present system of long-term power contracts of 25 years, the renewable contracts will be for 15 years between discoms or traders and generators.

As per the proposal, selected developers in an auction will start selling renewable energy on day-ahead market on power exchange to recover market price. The differential will be settled on a monthly basis by the agency which calls the auction, the official said.

The proposal aims at bringing

in competition in green energy space while ensuring investment security, promoting new technologies, and giving access to willing renewable energy consumers, the official said.

# Business Activity Rises for 2nd Week

Nomura index at 69.7 as mobility picks up

Our Bureau

New Delhi: Business activity in India picked up for the second consecutive week, led by mobility, after dipping to a one-year low in the last week of May as states began to ease lockdown restrictions with fall in Covid-19 cases, according to brokerage firm Nomura.

The Nomura India Business

Resumption Index (NIBRI) rose to 69.7 for the week ended June 6, from 62.9 a week earlier and representing a 9.5 percentage points (pp) improvement from 60.2 recorded in May-end, the firm said in a note on Tuesday.

While this indicated that the worst was over for the economy, growth would only rise gradually by June and would crucially depend on two factors, the

pace of relaxation of restrictions and the pace of vaccinations, it said.

"The former will determine the speed of recovery in mobility and broader economic activity, while the latter will be important for ensuring that the number of cases remains in check and the lockdown easing remains sustained," Nomura economists Sonal Varma and Aurodeep Nandi said in the note.

Daily cases dropped to a 66-day low of 86,486 along with 12,129 deaths while India vaccinated 3.3 million people on Monday.

## FAIRCHEM ORGANICS LIMITED

Regd. Office: Plot No. A-71, TTC, Thane-Belapur Road, Near Kopar Khairane, NAVI MUMBAI-400 709  
Works & Office : 253/P & 312, Village Chekhala, Sanand - Kadi Highway, Taluka Sanand, Dist. Ahmedabad - 382 115, Gujarat. Ph.: +91 90163 24095, +91 94099 58550,  
Email id: [cs@fairchem.in](mailto:cs@fairchem.in), Website: [www.fairchem.in](http://www.fairchem.in)  
CIN: U24200MH2019PLC323176

### EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended	
		31-Mar-2021	31-Dec-2020	31-Mar-2020	31-Mar-2021	31-Mar-2020
		(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from operations	15,958.73	10,718.74	8,940.38	39,685.16	31,308.12
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2,401.38	1,800.43	1,423.43	5,556.08	4,241.78
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2,401.38	1,800.43	1,423.43	5,556.08	4,241.78
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,882.99	1,340.30	1,122.81	4,248.47	3,470.41
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	1,842.96	1,337.69	1,118.33	4,201.38	3,460.76
6	Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	1,302.09	1,302.09	1,302.09	1,302.09	1,302.09
7	Other Equity (as per balance sheet of the previous accounting year)				15,571.36	11,369.98
8	Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) - in Rupees					
	Basic	14.46	10.29	8.62	32.63	26.65
	diluted	14.46	10.29	8.62	32.63	26.65

**Notes :**

- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the Stock Exchanges ([www.bseindia.com](http://www.bseindia.com), [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and the Company ([www.fairchem.in](http://www.fairchem.in))
- The Board of Directors has recommended dividend on equity shares @ Rs. 3.50 per share i.e. 35% for the year ended March 31, 2021.

For and on behalf of the Board of Directors,  
**Fairchem Organics Limited,**

Sd/-  
Nahooosh Jariwala  
Managing Director  
DIN 00012412

Place : Chekhala, Taluka Sanand  
Date : June 07, 2021

# World Bank Cuts Growth Forecast for FY22 to 8.3%

Pegs India as 2nd-fastest growing major economy, behind only China at 8.5%

Our Bureau

New Delhi: The World Bank has cut India's projected growth in the ongoing fiscal year to 8.3% from the 10% forecast in April, in view of the second Covid-19 wave.

The latest update, in its Global Economic Prospects (GEP) report released on Tuesday, pegs India as the second-fastest growing major economy this year, behind only China at 8.5%.

The January edition of GEP forecast the Indian economy to grow by 5.4% in FY22.

"In India, an enormous second Covid-19 wave is undermining the sharper-than-expected rebound in activity seen in the second half of FY2020/21, especially in services," the report said.

The World Bank noted that India's FY22 budget marked a significant policy shift toward higher expenditure targeted at health care and infrastructure to aid the renewed outbreak while targeted policy support to address the health and economic costs.

Going forward, the World Bank expects activity to be boosted by policy support, including higher spending on infrastructure, rural development, and health, and a stronger-than-expected recovery in services and manufacturing.

India's 7.3% contraction in the previous fiscal year made it the third-worst affected major global economy after Mexico and Brazil, data from the report showed.

**Road Ahead**

**WORLD BANK GLOBAL ECONOMIC PROSPECTUS**

Country	2021 growth forecast (%)
China	8.5
India	8.3
US	6.8
World	5.6

**www.addshop.co**

## Add-Shop E-Retail. LTD

World's Greatest Opportunity

CIN: L51109GJ2013PLC076482

### H1 FY2021 PERFORMANCE YoY Q4FY21 vs Q4FY20

**REVENUE**

7857.12 Lakhs  
vs 3743.17 Lakhs  
(209.91% up)

**EPS**

6.78  
vs 1.86

**PBT**

1021.05 Lakhs  
vs 171.24 Lakhs  
(596.27% up)

**PAT**

767.67 Lakhs  
vs 120.38 Lakhs  
(637.31% up)

**About Add-Shop ERetail:**

● ABSE-listed (BSE Code: 541865), Add-Shop is currently engaged in the business of manufacturing, marketing and distribution of various organic farm inputs, Ayurvedic and herbal medicines. ● Uniquely positioned as a 'Fully Integrated Organic Farm player' by entering into Lease Farming Activities. ● With the help of expert research & development team, Add-Shop has developed and manufactured various products to fight against recent outbreak of COVID-19.

**For Further Information contact: [addshop.help@gmail.com](mailto:addshop.help@gmail.com)**

**B-304, Imperial Heights, 150Ft Ring Road, Rajkot - 360 005, Gujarat. India.**

शोधक्यात

आणखी एकाची चौकशी लंडन : ऑलिंपिक समानतेचे प्रतीक म्हणून ऑलिम्पिकबाबत निर्णयाची शक्यता

वृत्तसंस्था, नवी दिल्ली लंडन: ऑलिंपिक समानतेचे प्रतीक म्हणून ऑलिम्पिकबाबत निर्णयाची शक्यता

आपणही एकाची चौकशी लंडन : ऑलिंपिक समानतेचे प्रतीक म्हणून ऑलिम्पिकबाबत निर्णयाची शक्यता

तासुता टावा कोवळा : श्रीराम क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास तयार झाला असून या दौऱ्यापुरतच करावयाच्या निवडीत दख्खनचा समावेश आहे.

१५८ वर्षांत प्रथमच लंडन : इंग्लंड फुटबॉल संघ ऑलिंपिकसाठी तयारी करत आहे.

दीपकची भाषा नवी दिल्ली: भारताचा कुस्तीगार दीपक पुनियाचे पोस्टमॉर्टम रॉक क्लबने संपन्न केले आहे.

राजपूत यांच्या तक्रारीचा विचार होईल

सुबई: भारताचे माजी सलामीवीर राजपूत यांच्या तक्रारीचा विचार होईल

एमसीएल लोकापालकून आश्वासन सुबई: भारताचे माजी सलामीवीर राजपूत यांच्या तक्रारीचा विचार होईल

कुरणची आणि समोर दिचे यांचाही समायोजन होईल सुबई: भारताचे माजी सलामीवीर राजपूत यांच्या तक्रारीचा विचार होईल

भारताचे दोन ध्वजधारक? स्त्री-पुरुष समानतेचे प्रतीक म्हणून ऑलिम्पिकबाबत निर्णयाची शक्यता

वृत्तसंस्था, नवी दिल्ली



चिनी प्रायोजक नको आहे भारताच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्याच्या (आयओसी) ऑलिम्पिकबाबत निर्णयाची शक्यता

देता येईल, असे आणखीचचे अध्यक्ष थोसस बाक यानी म्हणले होते.

गोपीचंद यांना परवानगी द्या अर्थात प्रशिक्षक पुरेला गोपीचंद यांच्यासह चार प्रशिक्षकांनी भारतीय बॅटमिंटन संघासह टोकियो ऑलिम्पिकला जाण्याची परवानगी

दहा वर्षांनंतर गोलबाबत बोलू

वृत्तसंस्था, देहाद



कण्ठार सुनील छेत्रीची प्रतिक्रिया गोलाबाबत निर्णयाची शक्यता

शब्दखेल क्र. १३३ Crossword puzzle grid with clues in Marathi.

Advertisement for 'Maha Mumbhai Metro' project, including details about the rail line and construction progress.

Advertisement for 'Maha Mumbhai Metro' project, including details about the rail line and construction progress.

Public Notice regarding the sale of land and the role of the undersigned advocate.

Advertisement for 'Maha Mumbhai Metro' project, including details about the rail line and construction progress.

Advertisement for 'Maha Mumbhai Metro' project, including details about the rail line and construction progress.

Advertisement for 'Maha Mumbhai Metro' project, including details about the rail line and construction progress.

Advertisement for FAIRCHEM ORGANICS LIMITED, including company details and contact information.

Audited Financial Results for FAIRCHEM ORGANICS LIMITED for the quarter and year ended March 31, 2021. Includes a table with financial data and a notes section.

Advertisement for 'Maha Mumbhai Metro' project, including details about the rail line and construction progress.

Advertisement for 'Maha Mumbhai Metro' project, including details about the rail line and construction progress.